

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED

Walchandnagar: 413 114, Dist Pune, Maharashtra, India Tel: 02118- 307100 / 252 235 Fax: 02118- 252 358 Website: www.walchand.com Email: wil@walchand.com

Ref. No.: WIL:SEC:2022 Date : September 01, 2022

National Stock Exchange of India Ltd. Corporate Action Department Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051.

Fax: 26598237/38, 66418126/25/24

SCRIP CODE: WALCHANNAG

BSE Ltd.

Corporate Relations Department 1st floor, New Trading Ring, Rotunda Bldg P.J. Tower,

Mumbai 400 001.

Fax:: 22723121/2039/2037 **SCRIP CODE: 507410**

Dear Sirs,

Sub: Newspaper Clippings - Notice of Annual General Meeting to be held through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM).

Pursuant to Regulation 30 read with Para A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the public notice of the Annual General meeting to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means published in "Financial Express", all editions, in English Language and in "Mumbai Lakshdeep", Mumbai Edition, in principal vernacular (Marathi) language.

Please note that said notices have appeared in the respective newspaper on August 31, 2022.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Walchandnagar Industries Ltd.

G. S. Agrawal Whole-Time Director & Company Secretary

Encl.: As above

Rajasthan State Mines & Minerals Limited overnment of Rajasthan Enterprise) 4, Meera Marg, Udaipur – 313001, Phone: (0294) 2427177, 2428763-67, Fax (0294) 2428768, 2428739, Email:-contractsco.rsmml@rajasthan.gov.in Date :- 30/08/2022

Notice Inviting e-Tender Description of Work NIT No. & Date Construction of Cement Concrete road from Peepli Tiraha to e-Tender no. Cont-10/ 2022-23 dated 29.08.2022 S-Curve and Repairing of Various BT Roads at Jhamarkotra Mines, Distt. Udaipur (Rajasthan) Contract value Rs. 390.00 MML2223WSOB00073 Lacs, EMD 7.80 Lacs by DD, Tender Fees Rs. 4720/-

Other terms & conditions have been given in detailed tender for which please visit us a ur website www.rsmm.com or www.sppp.rajasthan.gov.in or eproc.rajasthan.gov.in o ontact GGM (Contract) on above address. Raj.Samwad/C/22/7032



VC/OAVM.

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces. Tardeo Road. Mumbai - 400034.

CIN: L74999MH1908PLC000291. Tel.: (022) 23612195/96/97 E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 113th Annual General Meeting (AGM) of Walchandnagar Industries Limited will be held on Wednesday, September 28, 2022 at 04:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM

which is being circulated for convening the AGM. Pursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and all other relevant circulars issued from time to time, physical attendance of the Members to the AGM venue is not required and general meeting be held through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM). Hence, Members can attend and participate in the ensuing AGM through

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15,

The requirements of sending Physical copy of the Notices of the 113th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.walchand.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

vote on all resolution set out in the notice of the AGM. Additionally, the company is providing facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again. Those members, who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM ("e-voting"). Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the Depositories as on the cut-off date i.e. September 21, 2022 only shall be entitled to avail the facility

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their

If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting are being sent on your registered email address.

The details of remote e-voting are given below:

of remote e-voting as well as voting during the AGM ("e-voting")

- The remote e-voting will commence on Sunday, September 25, 2022 (9.00 am) and end on Tuesday, September 27, 2022 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting
- The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently
- Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after August 26, 2022 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2021, may obtain the login details by sending a request at evoting investors@linkintime.co.in or evoting@nsdl.co.in.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at www.evoting.nsdl.com or email at helpdesk. evoting@nsdl.co.in, Tel. 1800 222 990 (Toll Free No.)

For Walchandnagar Industries Ltd.

G. S. Agrawa

Place: Mumbai Date: August 30, 2022

Whole Time Director & Company Secretary

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

CIN: L99999MH1988PLC080545 Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17,

Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra); Tel. No. 02194 - 238511 E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram - 122003 (HR Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

NOTICE OF 34[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held on Wednesday, September 21, 2022 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated July 25, 2022 in compliance with General Circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 20/2021 dated December 8, 2022, 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 13, 2021 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 34th AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 have been sent on August 29, 2022, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer Agents ('RTA')

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Saturday, September 17, 2022 and end at 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 20, 2022; (b) No remote e-Voting shall be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 20, 2022 and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (c) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Wednesday, September 14, 2022. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date; (d) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cutoff date i.e. Wednesday, September 14, 2022, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote. (e) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (f) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (g) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.jindal.com Notice of the AGM is also available on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2021-22 along with the AGM Notice by email to secretarial@mahaseam.com or rta@alankit.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.iindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the





INTERNATIONAL TRAVEL HOUSE LIMITED

Regd. Office: 'Travel House', T-2, Community Centre, Sheikh Sarai, Phase-I, New Delhi - 110 017 Tel: +91 11 26017808

CIN: L63040DL1981PLC011941

E-mail: Investor TH@ith.co.in | Website: www.internationaltravelhouse.in

Members of the Company are hereby informed that despatch of the Notice of the 41st Annual General Meeting ('AGM') of the Company convened for Thursday, 22nd September, 2022 and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2022 has been completed on 29th August, 2022 in conformity with the regulatory requirements.

The AGM Notice and Report and Accounts of the Company for the financial year ended 31st March, 2022 are available on the Company's website (www.internationaltravelhouse.in). The AGM Notice is also available on e-voting website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (www.evotingindia.com) and on the website of BSE Limited (BSE-www.bseindia.com), where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 41st AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of CDSL have been engaged by the Company.

Company or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Thursday, 15th September, 2022 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM as for information purposes only.

will end at 5.00 p.m. on Wednesday, 21st September, 2022, when remote e-voting will be blocked by CDSL. Members, who cast their votes by remote e-voting, may attend the AGM but will not be entitled to cast their votes once again.

Persons who become Members of the Company after sending the AGM Notice but on or before the cut-off date may write to CDSL at helpdesk.evoting@cdsl.co.in or to the Company at Investor TH@ith.co.in requesting for user ID and password for remote e-voting or e-voting during the AGM.

grievances may also be sent to the email ID Investor TH@ith.co.in. The Results of voting will be declared within two working days from the conclusion of the 41st AGM. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be available

International Travel House Limited

Date: 29th August, 2022

INDOFIL INDUSTRIES LTD.

CIN: U24110MH1993PLC070713

Website: www.indofil.com

Regd. Office: Kalpataru Square, 4th Floor, Kondivita Road, Off Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059, Tel. No.: (022) -66637373/(022)-28322272

NOTICE TO THE MEMBERS FOR UPDATE OF E-MAIL ADDRESS AND OTHER INFORMATION

ursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 05, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at the meeting. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and MCA Circulars, the upcoming 29th AGM of the Company will be held on Tuesday, 27th September, 2022 at 11:00 a.m. (IST) through VC/OAVM. Hence, Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only.

Pursuant to the aforesaid MCA Circulars, the Notice of 29th AGM along with the Annual Report for FY 2021-2022 will be sent through electronic mode only, to those Members whose E-mail addresses are registered with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with Depository Participant ("DP")/ Depository. The Company is also providing e-voting during the AGM and remote e-voting facility to all its Members similar to earlier practices.

If your email address is already registered with the RTA or DP/Depository, Notice of AGM along with annual report for FY 2021-2022 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email address with the RTA or DP/ Depository, please follow below instructions to register your email address for obtaining notice, annual report for FY 2021-2022 and login details for e-voting.

Registration/updation of e-mail addresses & bank account details:			
Physical Holding	Send a request to RTA of the Company i.e. MAS Services Limited at T-34, 2 rd Floor, Okhla Industrial Area Phase - II, New Delhi - 110 020 in duly filled Form No. ISR-1, which can be downloaded from the RTA's website i.e. www.masserv.com under download tab. You can also send the Form No. ISR-1 with digital signature to RTA's email id investor@masserv.com		

Please contact your DP and register your email address and bank **Demat Holding** account details as per the process advised by DP.

E-voting Information:

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the AGM. Details regarding the same will be provided in the Notice of the AGM and will also be made available on the Company's website viz.

The Notice of AGM and Annual Report for FY 2021-2022 will also be available on Company's website www.indofil.com and National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In case of any query, the Members may contact or write RTA at address & E-mail ID as mentioned above under copy marked to the Company.

For Indofil industries Limited

Manju Anand

Place: Mumbai Date: 30th August, 2022

Head - Legal, Compliance & Company Secretary

Nand 'INDUSTRIAL ENTERPRISES LIMITED Regd. Office: Focal Point, Ludhiana - 141 010, CIN: L15143P81983PLC018321 Tel.: 91-161-2672590-591, Fax: 0161-2674072, Website: www.owmnahar.com E-mail: msood@owmnahar.com; share@owmnahar.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 26th September, 2022 at 11:45 AM through video conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue in compliance with section 96 of the Companies Act, 2013 and all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with various Circulars issued by Ministry of Company Affairs, including the latest general circular No. 2/2022 dated 05.05.2022, to transact the businesses, as set out in the Notice calling 38th AGM.

In line with the MCA circulars and SEBI circular dated May 13, 2022, the Notice convening the 38th AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 have been sent to all the members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Annual Report is also available on the website of the Company at www.owmnahar.com and also at the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The detailed procedure for joining the AGM through VC/ OAVM is provided in the notes to the notice of 38th AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses with the Company can contact the Company Secretary of the Company at share@owmnahar.com for receiving the Notice and Annual Report for casting their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM.

NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 20th September, 2022 to Monday, 26th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 38th AGM and as Annual Book Closure.

NOTICE pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with relevant rules and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 is also hereby given that the Company has appointed CDSL for providing the members facility of remote e-voting and evoting during AGM to all shareholders for transacting the business mentioned in the notice. All the members hereby informed that

- The voting period begins on 23.09.2022 (09.00 a.m.) and ends on 25.09.2022 (05.00 p.m.). The cutoff date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting shall be 19th September, 2022.
- Member who have not registered their email ids or any person who becomes member of the Company after mailing of Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login id and password as per the instructions provided in the Notice of AGM. In case any member have any query or issue regarding e-voting, please

refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual

- available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533 or contact Mr. Mukesh Sood, Company Secretary at Registered office of the Company or contact at 0161-2672590 or can send email at share@owmnahar.com. The result of AGM shall be declared after the submission of the report by
- the scrutinizer and shall also be uploaded on the Company's website. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges. For NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LTD.

Place: Ludhiana

Date: 30.08.2022

MUKESH SOOD Company Secretary

SWADESHIINDUSTRIES AND LEASING LTD 72, Telipada Kaneri, Bhiwandi Thane Thane MH 421302 CIN: L45209MH1983PLC031246

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR

38THANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting of the Shareholders of Swadeshi Industries And Leasing Limited will be held on Thursday, 29th September, 2022 at 03.30 p.m. at the Registered Office of the Company at 72, Telipada Kaneri, Bhiwandi Thane Thane MH 421302 to transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sen notice of AGM on 29.08.2022, through electronic mode to the Members whose email address are registered with the Company/Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 and SEBI circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022. The Annual Report for the financial year 2021-2022 is available and can be downloaded from the Company's website www.swadeshiglobal.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com. In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act.

2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Members are provided with facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, 22nd September, 2022 ("cut-off date"). The remote e-voting period commences at 9.00 a.m. on 26th

September, 2022 and shall close at 5.00 p.m. on 28th September, 2022. During this period, Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise are not barred from doing so shall be eligible to vote through Polling during the AGM.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes.

For details relating to remote e-voting please refer to the Notice of AGM, In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section o www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to (Name of NSDL Official) at evoting@nsdl.co.in.

The details of the AGM are available on the website of the Company at www.swadeshiglobal.com, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com. For Swadeshi Industries And Leasing Limited

Sd/-Gaurav Jain

DIN: 06794973 Date: 30.08.2022 Managing Director Place: Mumbai

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY) CIN: L27201MH1983PLC233813

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector 44, Gurugram-122003, (HR) Phone: 0124-4624109; E-mail: secretarial@jindaldrilling.in Website: www.jindal.com; Phone: 02194-238511

Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held on Wednesday, September 21, 2022 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated July 25, 2022 in compliance with General Circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 20/2021 dated December 8, 2022, 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 13, 2021 and SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 38th AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 have been sent on August 30, 2022, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer Agents ('RTA').

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL) Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at

9:00 a.m. (IST) on Saturday, September 17, 2022 and end at 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 20, 2022; (b) No remote e-Voting shall be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 20, 2022 and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (c) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Wednesday. September 14, 2022. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date: (d) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cutoff date i.e. Wednesday, September 14, 2022, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote. (e) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (f) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (g) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.jindal.com Notice of the AGM is also available on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with selfattested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2021-22 along with the AGM Notice by email to secretarial@jindaldrilling.in or rta@alankit.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. For e-Voting instructions, members are requested to go through the instructions

given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges.

Date : August 30, 2022

Place: Gurugram

For Jindal Drilling and Industries Limited Saurabh Agrawal

Company Secretary

यूको बैंक 🙌 UCO BANK Department of Information Technology Honours Your Trust (A Govt. of India Undertaking)

Date: - 31.08.2022

3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER

UCO Bank Invites Request for Proposal (RFP) for the following: . Selection of Service Provider for ATM Managed Services. For any details, please refer to https://www.ucobank.com

> (Deputy General Manager) Department of Information Technology

ACHNFOCOM LTD

Shop No.117, 1st Floor, V-Mall, Off. W.E. Highway, Nr. Sai Hospital, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai -400101 CIN: L72200MH1982PLC175476

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 40THANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting of the

Shareholders of ACI Infocom Limited will be held on Thursday

29th September, 2022 at 12:30 p.m.at Registered Office at Shop No.117,

1st Floor, V Mall W. Exp. Highway Kandivali East Mumbai 400101to

transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sent notice of AGM on 29.08.2022, to the Members whose address are registered with the Company/Depositories. The Annual Report for the financial year 2021-2022 is available and can be downloaded from the Company's website www.acirealty.co.inand the website of National Securities Depository Limited (NSDL)www.evoting.nsdl.com In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as

on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 22ⁿ September, 2022 ("cut-off date"). The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Monday 26th September, 2022 and shall close at 5.00 p.m. on Wednesday 28th September, 2022. During this period, Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL

amended) the Members are provided with facility to cast their votes

thereafter. Those members who shall be present in the AGM physically and had not cast their votes on the Resolutions through remote evoting and otherwise are not barred from doing so shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to

the AGM may also attend/participate in the AGM physically but shall not be entitled to cast their votes again. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent by the

Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes. For details relating to remote e-voting please refer to the Notice of

Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to (Name of NSDL Official) at evoting@nsdl.co.in. The details of the AGM are available on the website of the Company at www.acirealty.co.in, NSDL at www.evoting.nsdl.com , BSE Limited

AGM, In case of any queries, you may refer the Frequently Asked

For Aci Infocom Limited **Kushal Chand Jain**

DIN: 03545081

(Managing Director) TOURISM FINANCE CORPORATION OF INDIA LIMITED

(CIN L65910DL1989PLC034812) Regd. Office: 4* Floor, Tower 1, NBCC Plaza, Sector V, Pushp Vihar, Saket, New Delhi-110 017, Phone: 011-29561180, 47472200 Email: complianceofficer@tfciltd.com, Website: www.tfciltd.com

at www.bseindia.com

Date: 30.08.2022

Place: Mumbai

 Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 19th September, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/other Audio Visual Means (OAVM) facility at 4th Floor, Tower 1, NBCC Plaza, Sector V Pushp Vihar, Saket, New Delhi -110 017 to transact the business as contained in the Notice calling AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast through the Central Depository Services (India) Limited (CDSL) system at

www.evotingindia.com. Physical attendance of Members is not

In terms of relevant Circulars, Notice calling AGM has been sent on

NOTICE TO SHAREHOLDERS

required at the AGM venue. 2. Notice Calling AGM and Book Closure

August 26, 2022 through electronic mode only to those Members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent (R&STA)/ Depository Participant(s). Hence, no physical copy of the AGM Notice has been dispatched. The Notice calling AGM is available on the website of the Company at www.tfciltd.com, of CDSL at www.evotingindia.com, being the agency appointed for providing remote e-voting facility, of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company. The documents pertaining to the items of business to be transacted in the Annual General Meeting are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day up to the date of AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the Company will remain closed from September 13, 2022 to September 19, 2022 (both days inclusive) and the dividend on Equity Shares, if declared at the Meeting will be paid to those members holding shares (i) in physical form, if their names appear in the Register of Members on September 12, 2022 and (ii) in dematerialized/electronic form, the dividend will be paid on the basis of beneficial ownership as per details to be furnished by the Depositories i.e National Securities Depository Ltd. (NSDL) and Central Depository Services (India) Ltd. (CDSL) as at the end of business on September 12, 2022.

3. Manner of Attending the AGM

Members may join the AGM through VC/OAVM 15 minutes before the scheduled time of the commencement of the Meeting through the CDSL e-Voting system at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Company will be displayed.

electronic voting system from a place other than the venue of the meeting

4. Manner of casting vote(s) through E-voting: The Company is providing its Members facility to cast their vote by

(remote e-voting) on the resolution placed before the shareholders at the AGM. The remote e-voting period begins on Friday, September 16, 2022 at 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, September 18, 2022 at 5.00 p.m. (IST). Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of Monday, September 12, 2022, may cast their vote electronically. The detailed procedure/instructions for remote e-voting and venue voting have been sent to all the members. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time. Members who have cast their votes through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Only those Members/shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through Remote E-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-Voting system in the AGM. Shareholders may access the same at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. Kindly refer to the AGM Notice for detailed instructions for remote e-voting and e-voting at AGM. Shri A.N.Kukreja, Practicing Company Secretary of M/s A.N.Kukreja & Co. has been appointed as Scrutinizer in accordance with the provisions of Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 to act as scrutinizer for scrutinising the remote e-voting process as well as voting at the meeting, in a fair and transparent manner.

5. Manner of Registering/updating e-mail address:

Members holding shares in physical form or those who have not registered their e-mail ID with the Company can cast their vote through remote e-voting or through e-voting system during the Meeting by registering their e-mail ID and applying to the Company for attending the AGM. Detailed instructions are provided in the AGM Notice. Those shareholders whose e-mail IDs are not registered can register their e-mail ID with R&STA at admin@mcsregistrars.com; helpdeskdelhi@mcsregistrars.com by providing their name registered as per the records of the Company, address, E-mail ID, PAN, DP ID/Client ID or Folio Number and Number of shares held by them.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL) by sending an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. For Tourism Finance Corporation of India Ltd.

Place: New Delhi

Date : August 29, 2022

(Sanjay Ahuja) Company Secretary

financialexp.epap.in

Date : August 30, 2022

Place: Gurugram

rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234. results shall also be communicated to the Stock Exchanges.

> For MAHARASHTTRA SEAMLESS LIMITED Ram Ji Nigam Company Secretary

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the

Remote e-voting will commence at 9.00 a.m. on Monday, 19th September, 2022 and

In case of any query / grievance, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL at 1800 22 55 33 or e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com. Queries

forthwith on the Company's website www.internationaltravelhouse.in under the section 'Investor Relations' under 'Shareholder Value' and on CDSL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the BSE.

> Meetu Gulati **Company Secretary**



अण्णाद्रमुकचे खरे कार्यकर्ते माझ्या पाठीशी : ओ पनीरसेल्वम



चेञ्जई, दि.३० : अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्ष आणि अंतर्गत कलहावर माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि निष्काषित जेष्ठ अण्णाद्रमुक नेते ओ पनीरसेल्वम यांनी जाहीर भाष्य केले आणि आपली बाजू मांडली. एका कार्यक्रमात बोलताना पनीरसेल्वम म्हणाले की, मी पक्ष आणि जयललिता यांच्याशी एकनिष्ठ आहे.अण्णाद्रमुकचे खरे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. पक्ष काही लोकांकडून बळकावला जात आहे आणि कार्यकर्त्यांनी ते थांबवले पाहिजे. ओ पनीरसेल्वम नेले आहे यांनी सांगितले की,

ज्यांनी सुरुवातीपासून पक्षासाठी कार्य केले त्या सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. सध्या अण्णाद्रम ्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह सुरु आहे. अण्णा द्राविड मुनेत्र कळगमने तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीर-वामी आणि ओ पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवीली. मात्र आता तमिळनाडूच्या या दोन नेत्यांमध्ये प्रधान नेतृत्व या विषयावर घर्षण सुरु आहे. नुकत्याच झालेल्या अण्णाद्रमुक पक्ष परिषदेत अण्णाद्रमुकचे नवनियुक्त महासचिव म्हणून निवडून आल्यानंतर एडप्पाडी पलानीस्वामी यांनी ओ पनीरसेल्वम यांच्यासह समर्थकांना निष्काषित केले आहे. तर ओ पनीरसेल्वम यांनी त्या निर्णयास न्यायालयात

PUBLIC NOTICE.

Take Notice that my client Manish Ramendra Singh, hereby give public notice stating that he is the only surviving legal hei of Late Shri Ramendra Samar Singh who expired intestate on 16/06/2022

Any person/s having any claim to or any other interest in the Flat No.204, 2nd Floor Wing A. Vaishnavi Sai Complex Bldg. No.6 CHSL, situated at land bearing Survey no 114, Hissa no. 22/96, Survey No. 115, Hissa no. 6/2, 14-18, Kapori, Virar East, Taluka Vasai, Palghar should intimate their claim ir vriting at our office address mentione nereinunder within 7 (seven) days from the date of publication hereof failing which i shall be presumed that my client is the absolute owner of the said Flat, and the ame shall be considered as waived. sd/-Rahul Vyas & Deepali Vyas

(Advocates High Court Bombay 5th Agarwal Golden Chambers, Full Republic Road, Behind Balaji Teleflim Andheri (West), Mumbai - 400 053 Date: **31.08.2022**, Place: **Mumbai**

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

ध्रव इस्टेटस् लिमिटेड

सीआयएन: एत४५२००एमएच१९८३पीएलसी०३१०१५ नौंदणीकृत कार्याख्यः बी-५०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समीर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२. **बुर.:**९१-२२-२८५०००८१/८२/८३. फॅक्स:९१-२२-२८५०००८४, **ई-मेल**:dhruvestatesltd@gmail.com, वेबसाईट:www.dhruvestates.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की: १. येथे सूचना देण्यात येत आहे की, ध्रुव इस्टेटस् लिमिटेड (कंपनी) ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.२.३०वा., एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचे निश्चित ठिकाण हे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय-बी-७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ असेल.

२. कोविड-१९ महामारीमुळे सामाजिक अंतराचे बंधन असल्याने आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र..१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि १३ एप्रिल. २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी (एजीएम) सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही आणि व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएम संपन्न होईल. म्हणून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फेत आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. सूचना व वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.dhruvestates.com / evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० (सुधारित) सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिर्स्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारित) नियम ४४ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व . ४ मे, २०२० नुसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची अधिकृत एजन्सी म्हणून विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेकरिता नियुक्त केली आहे. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्याद्वारे मत देण्यासाठी सुविधा एनएसडीएलकडून दिली

४. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून टीएसआर दाराशॉ कन्सल्टटन्ट गयव्हेट लिमिटेड (पुर्वी टीएसआर दाराशॉ लिमिटेड म्हणून ज्ञात) यांची सेवा नियुक्त केली आहे. ५. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की:

. अ . ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स.०९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं,५,०० (भाप्रवे) समाप्त होईल, या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल

नोंद दिनांक अर्थात १९ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्य त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील.

. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि १९ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आरटीएकडे विनंती पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई-बोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाला www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल किंवा एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर संपर्क करावा

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० करावा.

. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि लिस्टींग ॲग्रीमेन्टचे नियम ११ नुसार ३८व्या एजीएमनिमित्त १९ सप्टेंबर, २०२२ ते २५ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल ध्रुव इस्टेटस् लिमिटेडकरिता

दिनांक: रे६ ऑगस्ट, २०२२

संजय कानुनगो व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००५६८५०८

सही/



येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००५५

ताबा सूचना (पहा नियम ८(१) - स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी येस बँक लिमिटेडकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

कर्जदार, सह- कर्जदार, जामिनदाराचे नाव	कर्ज खाते क्र.	तारण मालमत्तेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार संपुर्ण पत्ता)	१३(२) सूचना एकूण दावा रक्कम	कलम १३(२) अन्वये सूचनेची तारीख / ताबा दिनांक
नेताजी बबन भवर, अर्चना नेताजी भवर		फ्लॅट क्र.३०१, बी विंग, ३रा मजला, ड्रीम सिटी, इमारत क्र.०२, सेक्टर क्र.०७, धनानी नगर, शिगाव रोड, बोईसर पुर्व- ४०१५०१.	रु. १५,१२,३६७.६७	<u>३०.०९.२०२१</u> २९.०८.२०२२ वास्तविक ताबा

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला . आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्यांकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही. दिनांक : २९.०८.२०२२ सही / - प्राधिकत अधिकारी येस बँक लिमिटेड ठिकाण : मंबर्ड

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र **कॉर्पो.कार्या.:** प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर). अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६. इन्स्टिट्यशनल सेक्टर ४४, गुरूग्राम-१२२००३ (एचआर). दूर.:०२१९४-२३८५११,

वेब.:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com २४वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की**, हरयाणा कॅपफिन लिमिटेड** (कंपनी) ची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.३०वा (भाप्रवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि सहकार मंत्रालयाद्वा^{ने} वेतरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १: एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ५ मे. २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीर प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांकित १२ मे. २०२० १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर् करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो-व्हीज्युअल साधनांद्वारे ओएव्हीएम) संपन्न होईल. कायद्याच्या कलम १०३ अन्वये एजीएममध्ये उपस्थित . नदस्यांची व्हीसी/ओएव्हीएममार्फत गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये वित्तीय वर्ष २०२१[.] १२ करिता वार्षिक अहवाल सोबत २४व्या एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी डिपॉजिटरी सहभागीदार (डीपीज) आणि कंपनीच्या निबंधक आणि भागहस्तांतरर एजन्ट्रस (आरटीए) कडे ज्यांचे ईमेल पत्ते अभिलेखीत आहेत त्या सर्व सभासदांन पाठविण्यात आले आहेत. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सचने देण्यात आली आहे.

वास्तविक/विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी, ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून एजीए दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे नाव, पुर्ण पत्ता, फोलिओ क्र. कंपनीकडे धारण भागांची संख्या तसेच पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत व खालील दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत जेस आधारकार्ड, वाहन परवाना, ओळखपत्र, पारपत्र, कोणतेर्ह राासकीय दस्तावेज असे निवास पुरावा म्हणून कंपनीकडे नोंद सदस्य म्हणून त्यांचे केलेले विनंती पत्राची स्कॅन vestors@haryanacapfin.com किंवा rta@alankit.com ई-मेल करून एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ प्राप्त करावे. डिमॅर

स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत. भागधारकांनी ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी कंपनीला त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयात संपर्क करावा.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग (ई वोटिंग) सुविधा दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यासाठी तसेच रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया वास्तविक स्वरुपात/डिमॅट स्वरुपा ागधारणा असणाऱ्या सदस्यासाठी एजीएम सूचनेत नमूद आहे.

एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.harvanacapfin.con आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरित

दिनांक: ३०.०८.२०२२ 🏻 📗

सही/ ठिकाणः मुंबई कंपनी सचिव

वालचंदनगर डंडस्टीज लिमिटेड CIN:L74999MH1908PLC000291

नोंदणीकृत कार्यालयः ३, वालचंद टेरेसेस, ताडदेव रोड, मुंबई-४०० ०३४. दुरध्वनीः ०२२-२३६१२९५/९६/९७, वेबसाईट:www.walchand.com, ई-मेल:investors@walchand.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड**च्या सदस्यांची ११३वी वार्षिक सर्व साधारण समा (एजीएम) घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुद्रप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.४.००वा. होणार आहे.

ू सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत परिपत्रक दि.१३ एप्रिल. २०२० रोजीचे परिपत्रक क्र.१७/२०२० सहवाचित्र परिपत्रक क्र.दि.८ एप्रिल, २०२० रोजीचे १४/२०२० (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामाधिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्य सदस्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने प

१९३व्या एजीएमची सचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक . सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१–२२ हे कंपनीच्या www.walchand.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक क्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https: www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्य उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

जीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई ग़ेटिंग) दिलेली आहे. एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) कंपनीने दिलेली आहे एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/औएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित, सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत जीएममध्ये उपस्थित असण -ऱ्या सदस्यांना आणि ज्यांनी रिमोट ई–वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे करण्यापासून त्यांना रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल. नोंद दिनांक अर्थात २१ सप्टेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे

नमुद आहेत त्या सदस्यांना एजीएम दरम्यान मतदान तसेच रिमोट ई–वोटिंग सुविधा (ई–वोटिंग) घेण्याचा अधिकार असेल. जर तुमचा ई-मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना त्यांच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरित लॉगइन डिटेल्स पाठविले जाईल.

रिमोट ई–वोटिंगचा तपशिल खालीलप्रमाणे

- ... रिमोट ई–वोटिंग रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.०० प्रारंभ होईल आणि मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर ई–वोटिंग पध्दत मतदानासाठी बंद केली जाईल.
- बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंद तारखेप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलाच्या त्यांच्या र्शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलत येणार नाही.
- कोणा व्यक्तिने सूचना वितरणाकरिता निश्चित दिनांक २६ ऑगस्ट, २०२२ नंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक बधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतल असेल त्यांनी evoting.investors@linkintime.co.in किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवन लॉगइन तपशिल प्राप्त करावे.

-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्प सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-बोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिक्नेन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@nsdl.co.in कडे ई-मेल करावा किंवा दूर.१८००-२२२-९९० (टोल फ्री क्र.) वर

वालचंदनगर इंडस्टीज लिमिटेडकरित

दिनांकः ३०.०८.२०२२

जी.एस.अग्रवाल पर्णवेळ संचालक व कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई

गरीख: २९[ँ].०८.२०२२

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

ार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. दूर.:०११-४९२६७०००, टोल फ्री क्रमांकः १८०० २१२ ८८००,

com**, सीआवएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८** वेबसाईट:www.herohousing

> ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार)

त्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समे . गॉफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौिसंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी ^{डु}टरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० देवसांच्या आत खाली तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस ण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३ चे पकलम (४) सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **ताबा** खार्ल

. वेशोषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमत्तेसह कोणताही व्यवह करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्झांच्ङ्गा अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात् येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्दीनुसार प्रतिभूत

नारमता वाजानपावारा पळ उपरूप जाह.			
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना दिनांक/मागणी	ताबा
丣.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	सूचेनेनुसार रक्कम	दिनांक
HHFMUMHOU	श्रीमती मिनाक्षी विशाल धुमाळ व	३०.०५.२०२२, २४.०५.२०२२	२६.०८.२०२२
19000005187 &HHFMUMIPL	श्री. विशाल भास्कर धुमाळ	रोजी रु. २५, ९१,१३७/-	(बांधकामित)

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: निवासी फ्लॅट क्र.बी/००४, क्षेत्रफळ सुमारे ३४० ची. फू. बिल्ट अप क्षेत्र, इमारत क्र. १३ मधील, एबी म्हणून ज्ञात इमारत योजना, बलराम म्हणून ज्ञात इमारत, ओम् बलराम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, बांधकामित जमिन सर्वे क्र.६३, **गाव-खारगाव**, कळवा, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील, ठाणे, महाराष्ट्र-४००६०५, शीर्षक दस्तऐवजात लिहिलेल्य

4 31 4 4 4 4 4 4 4	•		
HHFTHNHOU	श्री. मोहम्मद नूरसईद अन्सारी व	३१.०५.२०२२, २४.०५.२०२२	२६.०८.२०२२
20000011633	श्रीमती नुरूलेन, मोहम्मद नूरसईद	रोजी रु.४२,५०,२४२/-	(बांधकामित)
HHFTHNIPL	अन्सारी यांची पत्नी		, ,
20000011635			

प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः निवासी प्लॅटक्र. २०४, **२रा मजला. बी विंग, क्षेत्रफळ समा**र प्रातभुत भारतभाग्ना स्थायद भारतभत्ता/तारण भारतभत्तव वणनः नवासा भरतः करन्यः , रदा भयत्वता, बा ।वग, ब्रायफळ सुभार १९०.१९९ चौ. फू. कारपेट क्षेत्र अर्थात ४० चौ. फू. मोकळ टेरेस क्षेत्र, गार्डन कोर्ट कोहीसोलि म्हणून् ज्ञात इमारतीत् , सिडको प्लॉट क्र. २, सेक्टर- २५ पूर्वं, क्षेत्रफळ ३३०० चौ. मी., गाव-खारायः, गाव-ओवे, गावठाण योजना, तालुका-पनवेल, जिल्हा-रावगड, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा पनवेल, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४९०२१०. शीर्षक दस्तपेवजात लिहिलेल्या सामान्य सुविधांसह. चतुसिमा- उत्तर-प्लॉट क्र.३०/२९, पश्चिम-प्लॉट क्र.१, पूर्व-प्लॉट

क्र.३, दक्षण-रस्ता.					
HHFVASHOU	श्री. तानाजी व्ही सावंत व	३१.०५.२०२२, २६.०५.२०२२	२६.०८.२०२२		
21000012421	श्रीमती वैशाली तानाजी सावंत	रोजी रु.१४,६२,५३१/-	(बांधकामित)		
&	41-101-431011-41-41-41-41		(414441144)		
HHFVASIPL					
21000012427					

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमतेचे वर्णनः निवासी फ्लॅट क्र.ए-१०२, **१ला मजला, ए विंग, क्षेत्रफळ समा** २९० चौ.फू. कारपेट क्षेत्र, सदगुरु रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, स्थित/ बांधकामित जमिन सर्वे क्र.१२ए/५/ए/२/ , (सर्वे क्र.१२/ए, हिस्सा क्र.५/ए/३ मध्ये रूपांतरीत), सर्वे क्र.८५, गट क्र.८५, ८६ आणि ९६/१, गांव आकुर्ली क्षेत्रोत्तेर रायचूर, पनवेल तालुका पनवेल, बिल्हा-रायगड, न्यू पनवेल, महाराष्ट्र-४१०२०६, संत धाँमस शाळेबवळ, गीर्षक दस्तऐवजात लिहिलेल्या सामान्य सविधांसह

सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३०.०८.२०२२ हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई

DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED

CIN: L51900MH1978PLC020725

Registered Office Address: 504, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai 400 021. Corporate Office Address: 1209, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai 400 021. Tel.: 22845050, 22835152 | Fax: 22871155

Email: cosecdifl@gmail.com | www.dhootfinance.com

NOTICE

Information ragarding 44th Annual General Meeting of the Members of the Company to be held through Video Conference/ Other Audio-Visual Mean, (VC/OAVM)

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting ('AGM') is scheduled to be held on Tuesday 27th September, 2022 at 02:30 P.M. (IST) through video conferencing ('VC')/Other audio visual means ('OAVM') without the presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulation) read with General Circular No.14/2020 (dated 8th April, 2020),17/2020 (dated 13th April, 2020), 20/2020 (dated 5th May, 2020), 2/2021 (dated 13th January 2021) And General Circular 2/2022 & 3/2022 (dated 5th May, 2022) respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and circular NO.SEBI/HO CFO/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021 11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 issued by Securities And Exchange Board of India(SEBI) to transact the businesses as set out in the Notice convening the 44th AGM.

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice together with the Annual Report of the Company for the financial year 2021-22 will be sent to all Members whose registered email addresses are registered with the Company/Depository Participant (DP) . The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website www.dhootfinance.com, BSE Limited's website www.bseindia.com, and NSDL website of https://www.evoting.nsdl.com/.The Requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars and hence no physical copy of the same will be provided.

Manner of registering email IDs in case the same are not already registered: (i) Members holding shares in physical form may send an email request to rnt.helpdesk@linkintime.co.in along with the following details - folio no., name scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may register their email IDs with their respective Depository

Members will have an opportunity to cast their votes electronically, either remotely or during the AGM on the business set forth in the AGM Notice. The manner for doing so for Members who hold shares in demat form, physical form and for Members whose email IDs are not registered shall be provided in the AGM Notice also will be posted on the Company's website at: $\underline{www.dhoot finance.com}.$

The Board of Directors of the Company has not recommended any dividend for 2021-

Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose o reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013

For Dhoot Industrial Finance Limited

Place: Mumbai

Sneha Shah **Compliance Officer & Company Secretary** Date: August 31, 2022

आयस्टीट नेटवर्क लिमिटेड सीआयएन: एल्पे१९००एमएच१९८६पीएलसी०४०२३२

युनिट क्र.१०७, सोनल इंडस्ट्रीयल इस्टेट, लिंकींग रोड, कांचपाडा, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, महाराष्ट्र. ई–मेलः info@istreetnetwork.com, वेबसाईटः www.istreetnetwork.com ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पस्तक बंद व ई-वोटिंग माहितीची सचना

गरारे मचना रेण्यात आली आहे की. **आयम्रीर नेरवर्क लिमिटेड** (कंपनी) च्या महस्यांची ३५वी वार्षिव वर्बसाधारेण सभा (एजीएम) शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.०० वार्जता दिनांक १० ऑगस्ट, २०२२ रोजीच्या एजीएम सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. जीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवालाची विद्युत प्रती ज्या सदस्यांची ई-मेल

कंपनी/डिपॉसिटरी महभागीदाराकडे नोंद्रणीकत आहेत त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. ते सर्व कंपनीच्या वेबसाईट www.istreetnetwork.com वर आणि एनएसडीएलच्या वेबसाईट http:// www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. . कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम् १०८ महवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१५ च्य

नेयम २० आणि सहवाचिता सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर क्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या नियम ४४ तरतुदीनुसार सदस्यांना नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीद्वारे सदर सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर विद्युत पद्धतीने मतदान . राण्याची सुविधा प्रदान केली जाते. सभेच्या सूचनेम प्रदान केल्यानुसार डीमॅट आणि वास्तविक पध्दतीत शेअर्स गरण केलेल्या भागधारकांसाठी रिमोटने मतदान करण्याची पद्धत.

रम्यान व्हीसी द्वारे मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ ही nz-ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे.

कंपनी कायदा, २०१३ आणि नियम आणि रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेशी संबंधित इतर लागू तरतुदींच्या संबंधित ारतुदींचे तपशील येथे नमूद केल्याप्रमाणे आहेत:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे व्यवसाय विद्युत पद्धतीने केला जाऊ शकतो; रिमोट ई-मतदान मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी (सकाळी ९:००वा.) सुरू होईल;
- रिमोट ई-मतदान शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी (सायं. ५:००वा.) रोजी समाप्त होईल; २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५:०० वा. नंतर विद्युत माध्यमातून ई-मतदान करण्यास परवानगी नाही.
- कंपनीची एजीएम समाप्त झाल्यानंतर ३० मिनिटांकरिता त्यांचे मत देण्यासाठी कंपनीच्या एजीएम दरम्यान रिमोट इव्होटिंगला परवानगी दिली जाईल.
- एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअस घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड त्यांचा मत ई-मतदानासाठी वापरला जाऊ शकतो :
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी: अ) रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर अक्षम केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, एजीएम दर व्हीसीद्वारे: ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) एजीएमला देखील उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखू-ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये व्हीसीद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल;
- http://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध सदस्यांकरिता ई-वोटिंग यजर मॅन्यअल व फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू)चा संदर्भ घ्यावा किंवा एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००-२२२ ९९० वर संपर्क करावा. ई-व्होटिंगशी संबंधित सदस्यांना **कु.सुरभी पाल** यांच्याशी त्यांच्या ईमेल आयडी cs@istreetnetwork.com वर संपर्क साधता येईल. पनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम), २०१४ चे नियम

रिमोट ई-बोटिंगबाबत काही तकारी असल्यास सदस्यांनी त्यांची प्रश्न असल्यास डाऊनलोड सेक्शन अंतर्गत

o सहवाचिता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर . रेक्वायरमेंट्स) २०१५ च्या नियम ४२ च्या सूचनेनुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक गनिवार, १७ सप्टेंबर, २०२२ ते शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ पर्यंत कंपनीच्या ३५व्या वार्षिक सर्वसा भेकरिता दोन्ही दिवस बंद राहतील.

आयस्टीट नेटवर्क लिमिटेडकरित सही / -सुरभी पाल

कंपनी सचित

ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED

CIN: L33100MH1994PLC076732
Registered Office: No.302, Kumar Plaza, 3rd Floor, Kalina Kurla Road, Mumbai-400029 T: +91 61786000, Email: alanscottshareholder@gmail.com | Website: www.thealanscott.com

NOTICE OF TWENTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING (TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/ OTHER AUDIO -VISUAL MEANS ('OAVM')

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ('AGM') of the Members of Alan Scott Industriess Limited ('the Company') will be held on Friday, 23rd September 2022 at 11.00 AM (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('0AVM') to transact the business as set out in the Notice of the AGM, which is being e-mailed to the members of the Company.

out in the Notice of the AGM, which is being e-mailed to the members of the Company.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 22/2020 dated September 28,2020, General Circular No. 39/2020 dated September 28,2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 02/2022 dated May 95, 2022 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 21, 2021 companies Act, 2013 and the titles made infectines, and 3ED (Elsting Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 28th AGM of the Company is being convened and conducted brough VC/OAVM.

In line with the MCA and SERI Circulars, the notice of the 28th AGM along with the Annual Report 2021 22 are being sent only by electronic mode to those Members, whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may please note that this Notice and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website at www.thealanscott.com and websites of the BSE Limited at www.thealanscott.com and websites of the BSE Limited at www.bseindia.com.

Manner of registering / updating e-mail addresses:

- Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the RTA on email of mth.elpdesk.@linkintime.co.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to RTA of email id mth.elpdesk.@linkintime.co.in.
- Members, holding shares in dematerialized form, are requested to register/ update their email addresses with the respective depository participant (s) with whom they are maintaining demat

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its Members to cast their votes on all the resolutions as set-out in the notice of AGM. Additionally, the Company is providing the facilities of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting is provided in the notice of AGM.

The remote e-voting period begins on Tuesday, 20th September 2022 at 9.00 A.M. and ends on Thursday, 22nd September 2022 at 5:00 P.M. The remote e-voting module sha∎ be disabled by NSDL for voting thereafter. Book Closure for the purpose of AGM: n accordance with the provisions of Provisions of Section 91 of the Companies Act. 2013 read with the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members of the Company will remain closed from Monday, 19th September, 2022 to Friday, 23rd Septembers, 2022 (both days inclusive). For ALAN SCOTT INDUSTRIES LIMITED,

Place: Mumbai

Date: August 31, 2022

SURESH P. JAIN Managing Director DIN: 00048463

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (सीआयएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२)

नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९. दूर.:६६१८४०१६/ ६६१८४०१७, ई-मेल: cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी द्.४.००वा. एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि सहकार मंत्रालयाचे परिपत्रक (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.५ में, २०२२, १४ डिसेंबर, २०२१, १३ जानेवारी, २०२१, ५ में, २०२०, ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२०, १३ में, २०२२, १५ जानेवारी, २०२१ नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होईल. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी उपलब्ध असणार नाही. एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ३० ऑगस्ट, २०२२ रोजी ई-मेलने पाठविले आहे आणि कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या भागधारकांचे कंपनी/डिपॉझिटरी/सहभागीदारकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरिता खालील सूचनांचे पालन करावे : **१) वास्तविक भागधारकांसाठी-**फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, गप्रमाणपेत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत), आधार आधारकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांत . प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com मेलवर पाठवावे. २) डिमॅट भागधारकांसाठी-कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक संबंधित ठेवीदार सहमागीदार (डीपी) कडे नोंद करावेत. ३) वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी-तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक ठेवीदार सहमागीदार (डीपी) कडे नोंद करावे जे ठेवीदारामार्फत आभावी सभेत सहभागी होऊन ई–वोटिंगकरिता अनिवार्य आहे.

रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा ्राची पुर्वापित क्षेत्र के प्रतिष्ठित अन्य ठिकाणाहून) दिलेली आहे. तसेच एजीएन दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली

२० सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य अथवा लाभधारक मालक म्हणून ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये नोंद

झालेली आहे असे सभासद रिमोट इ-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पात्र सदस्य किंवा सूचना पाठविल्यानंतर आणि कट–ऑफ तारीखपर्यंत ज्यांनी समभाग खरेदी केले असतील त्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी सीडीएसएल ला helpdesk.evotingcdslindia.co.in वर संपर्क साधावा. १२ ऑगस्ट, २०२२ च्या एजीएम नोटीसमध्ये देण्यात आलेल्या सूचनांचे पालन oरण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे. सदर नोटीस कंपनीच्या www.wallfort.com या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते. रेमोट ई–वोटिंग शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर तारखेनंतर मतदान मान्य असणार नाही.

मफतलाल मिल कंपाऊंड, ना.मे.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई–४०००१३, टोल फ्री: १८००२२५५३३ यांना करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल जीएम दरम्यान ई–वोटिंग सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना आणि ज्यांनी पुर्वी मत दिलेले नाही त्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/

ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास **श्री. राकेश दळवी ,** व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स,

ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ च्या अनुषंगाने नोटीस खालीलप्रमाणे दिली गेली आहे की २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त कंपनीची सभासदांची नोंदणी व सामायिक हस्तांतरण पुस्तके बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ ते मंळवार, २७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) बंद

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडसाठी ... संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही / - टीपक लाहोटी

पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ (डीआयएन-०१७६५५११)

इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड

संकेतस्थळ: www.indofil.com

ई-मेल तपशील अद्ययावत करून घेण्यासाठी सभासदांना सूचना

सीआयएन : U24110MH1993PLC070713 **नोंदणीकृत** कार्यालय : कल्पतरू स्केअर, ४ था मजला, कोंडीविता रोड, अंथेरी कुर्ला रोडच्या समोर, अंथेरी (पूर्व) मुंबई ४०० ०५९. **द्रस्थनी क्रमांक :** (०२२)– ६६६३ ७३७३ /(०२२)–२८३२ २२७२

आणि अन्य माहिती रिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० जी कॉपॅरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्याचप्रमाणे परिपत्रक क्रमांक २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२० परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक १९/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१ नारचनक अलाक ७२/ २०१२, त्यानकार १५ जानवार १०५४, त्यारचक अलाक ४.४, २०१२, त्यानकार १०४, र्याप्त परिपयनक क्रमांक २१/ २०११ दिनांकीत १५ डिसेंबर २०११ आणि परिपयनक क्रमांक ०२/ २०१२ दिनांकीत ०५ मे २०२२ (बापुढे ज्यांचा एकत्रित उद्धेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") व्हिडीओ कोन्फरिसिंग ("व्हीसी") / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातून घेण्यास अनुमती देण्यात आली असून वार्षिक सर्वसाधारण सभा सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ ("कायदा") च्या आवश्यक आणि लागू

ाध्यमातून सहभागी होऊ शकतात आणि सहभाग घेऊ शकतात वरील प्रमाणे नमूद केलेल्या एमसीए परिपत्रकाच्या अनुसार २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह २०२१- २०२२ या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल केवळ अशा सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्यात <mark>येणार आहे ज्या सभासदांचे ई–मेल तपशील रजिस्टार</mark> आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स (''आरटीए'') किंवा डिपॉझिटर्र पार्टीसिप्टस ("डीपी") / डिपॉझिरी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. कंपनी या आधीप्रमाणे आपत्य सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा तसेच दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार आणि एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनीचे येणारी २९ **वी वार्षिक सर्वसाधारण सम्मा** मंग<mark>ळवार, दिनाक २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या</mark>

जर आपला ई–मेल तपशील याच्या आधीच आरटीए किंवा डीपी / डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानासाठी आवश्यक असलेले लॉग इन तपशील तुमच्या नोंदणीकृत ई-मेल तपशीलावर पाठविण्यात येणार आहेत. जर आपला ई-मेल तपशील आरटीए किंवा डीपी / डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत नसेल तर कृपया सूचना प्राप्त करण्यासाठी तसेच वित्तीय वर्ष २०२१ - २०२२ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तसेच ई-मतदानासाठी आवश्यक असलेले लॉग इन तपशिल . ग्राप्त करण्यासाठी आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्याकरिता कृपया खालील प्रमाणे नमूद केलेल्या सूचनांचा

ई-मेल तपशील / बँक खाते तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करणे **:**

कंपनीचे आरटीए यांना म्हणजेच मास सर्व्हिसेस लिमिटेड यांना टी -३४, २ रा मजला, ओखला इंडस्टिअल एरिया, फेज -२, नवी दिल्ली, ११० ०२० यांना अर्ज क्रमांक आयएसआर -योग्य रित्या भरून जो आरटीए यांचे संकेतस्थळ www.masserv.com येथे डाउनलोड टॅब मध्न डाउनलोड करता येईल, तो भरून विनंती पाठवावी. आपण अर्ज क्रमांक आयणसआर १ डिजिटल स्वाक्षरीसह आरटीए यांचा ई-मेल तपशील investormasserv.com येथेही सादर करू शकता.

डीमॅट धारणा कृपया तुमच्या डीपीशी संपर्क साधा आणि डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमचा ईमेल आयडी ाणि बँक खात्याचा तपशील नोंदवा.

ई-मतदान माहिती :

दिनांक: ३१.०८.२०२२

ठिकाण: मुंबई

कंपनी आपल्या समभागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे जी सुविधा एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणाऱ्या समभागधारकांना देखील इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या संदर्भातील तपशील वार्षिक सर्वसाधारण . सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येतील आणि ते कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.indofil.com येथेही उपलब्ध

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.indofil.com येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच तो नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अनुसर णसंख्या निर्धारित धरण्यात येणार आहे.

कोणत्याही माहितीच्या संदर्भात सभासद आरटीए यांच्याशी त्यांचा पत्ता आणि ई-मेल तपशील ज्याची माहिती वरील प्रमाण यात आली आहे, तेथे संपर्क साधू शकतात आणि त्यांनी एक प्रत कंपनीला पाठविणे आवश्यक आहे

इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या करित

विधी विभाग प्रमुख ; कम्प्लायन्स आणि कंपनी सेक्रेटरी

दिनांक: ३० ऑगस्ट २०२२